

Murmu to take oath today




NEW DELHI: President-elect Droupadi Murmu will take oath of office of the highest constitutional post of the country on Monday followed by a 21 gun salute.

The Union Home Ministry said the ceremony will be held at the central hall of Parliament at 10.15 AM on Monday where Chief Justice of India N V Ramana will administer the oath of the office of the President to her.

growing disunity among non-BJP parties, but she said she is hardly perturbed and feels the numbers can always swing. "We can't just sit back and say we don't have the numbers, so we won't fight an election," she added.

With less than a fortnight to go for the August 6 vice presidential election, the former



With less than a fortnight to go for the Aug 6 veep poll, Alva said Mamata has "enough time" to rethink Trinamool's move to abstain from poll.

Can't just say we don't have numbers: Alva
The joint Opposition candidate for the vice presidential election Margaret Alva may be fighting a lost battle with numbers firmly stacked against her and due to the

YC protest near eatery allegedly owned by Smriti's daughter

PANAJI: Youth Congress workers on Sunday protested outside a Goa restaurant which the Congress claims is owned by Union minister Smriti Irani's daughter.

Goa Youth Congress president Varad Mardolkar and state unit spokesman Amarnath Panjikar led the protest outside the Sully Souls Goa restaurant in Assagao village and demanded that the establishment be shut down.

Goa Congress chief Amit Patkar had alleged that the renewal for the restaurant's bar licence has been applied in the name of a dead person.

PUBLIC NOTICE

On behalf of my clients, I am investigating the title of Shriji Ramji Shah in respect of Flat No. 34 adm. 885 sq. ft. carpet area on the 1st Floor in Parijat Flatowners' Co-operative Housing Society Limited situated at 95, Parijat, G Road, Netaji Subhash Marg, Marine Drive, Mumbai-400 002 bearing C.S. No. 1778 of Bhuleshwar Division.

Any person having any claim in respect of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 14 days (both days inclusive) hereof failing which the claims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned.

Date: 23-07-2022

Sd/-
Rakesh G. Jain,
Advocate High Court,
2/20, Kesar Building, 201/211,
Princess St., Mumbai - 400 002

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our Client is investigating the right, title and interest of M/s Della Enclave Private Limited, CIN No. U65993MH1988PTC050015 having its registered office at 4th floor, Della Tower, 795 Jume Jamshed Road, Parsi Colony, Dadar (East), Mumbai 400 014, in respect of the property more particularly mentioned in the schedule hereunder (Hereinafter collectively referred to as the "Said Villas").

Any person or entity having any objection or asserting any benefit, claim or right or title or interest in respect of the below mentioned Said Villas and / or any part thereof, by way of an inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, tenancy, gift, membership possession, transfer, exchange, pledge, charge, trust, succession, easement, bequeath, assignment, attachment, right of way, lispendens, reservation, partnership, family arrangement, settlement, maintenance decree or order of any Court of Law, development rights, FAR, consumption or any liability, commitment or demand or any encumbrance howsoever or otherwise by way of an memorandum of understanding, contract or an agreement is hereby required to intimate in writing, to the undersigned within 10days from the date of publication of this notice of his/her/his share or claim, if any, with all supporting documents and proofs, failing which any future transaction / transfer with respect to any rights on the Said Villas shall be done without reference to such claim and all claims, if any, and all such claims and demands shall be treated as abandoned, surrendered, relinquished, released, completely waived and not enforceable/abandoning on our Client and/or an impediment to the title, interest, rights, entitlement of the Company and the same shall be treated as clear and marketable without any further reference.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
(Description of the Said Villas)

PROPERTY 1:
Property being (1) Villa No. 85 admeasuring 1433 Sq. ft. carpet area together with exclusive right to use a part of plot appurtenant admeasuring 3337 Sq. ft. (2) Villa No. 86 admeasuring 1433 Sq. ft. carpet area together with exclusive right to use a part of plot appurtenant admeasuring 3337 Sq. ft. (3) Villa No. 87 admeasuring 1433 Sq. ft. carpet area together with exclusive right to use a part of plot appurtenant admeasuring 3208 Sq. ft. (4) Villa No. 88 admeasuring 1433 Sq. ft. carpet area together with exclusive right to use a part of plot appurtenant admeasuring 3208 Sq. ft. ("Said Villas") owned by M/s Della Enclave Private Limited together with the undivided shares in the underlying land of the Said Property and use of common areas and facilities appurtenant to the Said Villas in Group Housing Scheme known as "Della Enclave Phase IV" (MAHA RERA Registration No. P52100006680) ("Said Project") and the Condominium known as "The Della Enclave Condominium" ("Said Condominium") constructed on all that piece and parcel of land or ground admeasuring in aggregate 27,280 Sq Mtrs comprising of (i) Survey No. 130 Hissa No. 2 admeasuring 15,750 Sq Mtrs ("Said Property No. 1") and (ii) Survey No. 131 Hissa No. 2 admeasuring 6,930 Sq Mtrs ("Said Property No. 2"), (iii) Survey No. 131 Hissa No. 3 admeasuring 350 Sq Mtrs ("Said Property No. 3"), (iv) Survey No. 131 Hissa No. 4 admeasuring 4,230 Sq Mtrs ("Said Property No. 4") situate, lying and being at Village Kunenama, Taluka Maval in the Registration Sub-District of Maval and District Pune, hereinafter collectively referred to as the "Said Property".

The boundaries of the Said Property are as follows:
On or towards the East : Survey No. 127;
On or towards the West : MDR Road;
On or towards the North : Survey No. 130/1/1 and 131/1/2; and
On or towards the South : Survey No. 130/3, 130/4, 131/5 and Survey No. 132.

Dated this 23rd day of July, 2022

Claims and objections may be sent to:
Advocate Dhiraj Jain - Managing Partner
D M Associates,
209, 2nd Floor, 58/64, Hari Chambers,
Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400 001.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am investigating title in the names of Mr. Nizar Abdul Lalani and Mrs. Daulat Nizar Lalani, owner of the Flat No. 603, 6th Floor, Neelam Apartments C.H.S. Ltd., Mount Mary Road, Bandra (West), Mumbai-400050, land bearing C.T.S. No. B-810 in the Revenue Village - B-Wad Bandra, Taluka - Andheri, M.S.D. All persons having right title, interest, claim demand, objection of whatsoever nature in upon or against the above mentioned Flat in the form of ownership, possession, gift, exchange, inheritance, decree, lease, lien, mortgage, easement, release, charge through any agreements writing undertaking or in any other way, may inform in person the undersigned as the Advocate for my client at, Mr. D. V. KINI, Office No. 203, Prem Nagar CHSL, Ashok Nagar Lane, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai-400055. Ph- 08982966281, within 14 days of publication of this notice failing which the said Title Investigation will be completed without taking cognizance of the same considering the same being waived and my client shall not be responsible for the same.

Sd/-
MR. D. V. KINI
ADVOCATE HIGH COURT
Place: Mumbai Date: 25/07/2022

CSB Bank Ltd.
Chembur Branch: Plot No.238, Gama Grandeur CHS, Near Post Office, Central Avenue Road, Mahadeo Wadi, Mumbai-Maharashtra-Mumbai-400071.

PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENTS

The borrower/s in specific and interested bidders in general are hereby informed that on account of non-repayment of Bank's dues by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank as security by the respective borrowers for the loans availed by them will be sold in public auction on "as is where is" and "non-recourse" basis through physical auction on **29th July, 2022 at 3.30 p.m.** in branch premises. Auction may be adjourned to any other later date at the discretion of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further informed that the gold ornaments will be disposed off by private sale if the public auction is not successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against the borrower/s for recovery of the balance amounts due to the bank.

Sr. No.	Branch Name	Client ID	Account Name	Total Balance	Net Wt.
1	Chembur	4346946	Milind Tambe	105082.21	33.51
2	Chembur	4221575	Ajmer Ali Aijbullah	120117.68	38.24
3	Chembur	4077589	Nisha Shivdas More	178117.25	57.54
4	Chembur	7268192	Omrakash Rajaram	22422.59	6.4
5	Chembur	7019513	Vimal Subhash	508014.12	175
6	Chembur	4065538	Dinesh Dwarkanath Bhoir	42441.16	12.6
7	Chembur	4077589	Nisha Shivdas More	47884	18
8	Chembur	4195645	Chetan	69915.34	26.23
9	Chembur	1102905	Ramasswamy	159019	57.6
10	Chembur	3015759	Gloria Jimmy	79993	29.6
11	Chembur	3090172	Prabhakar	94972.73	29.6
12	Chembur	4092162	Chandrasahas Krishna	78136.82	28.71
13	Chembur	4320755	Imran	59586	22.97
14	Chembur	4324714	Rajendra	1380736.5	441.03
15	Chembur	7298106	Pooja	10899	4.3
16	Chembur	7298106	Pooja	39732	13.82
17	Chembur	7319074	Anshul	459511	149.8
18	Chembur	7432149	Harshada	693915	249.7

For more details/account wise information borrowers and for participating in the auction, interested bidders may contact respective branches.

Place: Chembur
Date: 25.07.2022

09072670101/0907260110
CSB Bank, Chembur Branch

ARIHANT
SUPERSTRUCTURES LTD.
CONTINUING STABILITY

REGISTERED OFFICE:
Arihant Aura, B Wing, 25th Floor, Plot No. 13/1, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Turbhe, Navi Mumbai - 400 705
Tel: 022 - 62493333 Fax: 022 - 62493334 E-Mail: info@astl.net.in
CIN: L51900MH1983PLC029643

Extract of Statement of Consolidated Audited Financial Results for the Quarter/Year ended June 30, 2022

(₹ in Lakhs except EPS)

Particulars	Consolidated		
	Quarter Ended		
	31.06.2022	31.03.2022	31.06.2021
Total Income from Operations (net)	8,960.54	7,125.25	8,463.88
Net Profit / (Loss) from Ordinary activities after Tax	1,069.96	987.54	828.41
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Non Controlling Interest)	873.91	924.91	781.60
Equity Share Capital	4,116.00	4,116.00	4,116.00
Earning Per Share (of ₹10/- each)			
Basic:	2.12	2.25	1.90
Diluted:	2.12	2.25	1.90

NOTE:
1 The Unaudited Consolidated Financial Results for the quarter and year ended June 30, 2022 which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 23, 2022. The above results have been reviewed by the statutory auditor of the Company. The Unaudited consolidated financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

2 Financial Results of Arihant Superstructure Limited (Standalone Information):

(₹ in Lakhs Except EPS)

Particulars	Quarter Ended		
	31.06.2022		
	31.06.2022	31.03.2022	31.06.2021
Total Income*	3,016.04	3,236.05	3,066.36
Profit/(Loss) Before Tax	835.45	758.00	784.26
Profit/(Loss) After Tax for the period	696.51	589.14	739.42
EPS	1.69	1.43	1.80

*Includes Revenue from operations and Other Income.

3 The above stated figures are in accordance with the principles and procedures of Indian Accounting Standards ("Ind AS") as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013, wherein Standalone Net Worth as at 30.06.2022 and Profit After Tax (PAT) for the quarter ended 30.06.2022 of Holding and Subsidiaries are as follows -

(₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Net Worth	Profit After Tax (PAT)
1	Arihant Superstructures Ltd.	16,477.13	696.51
2	Arihant Vatika Realty Pvt. Ltd.	4,282.64	107.29
3	Arihant Abode Ltd.	487.54	408.84
4	Arihant Gruhnirman Pvt. Ltd.	(16.54)	(0.38)
5	Arihant Aashiyana Pvt. Ltd.	1,864.56	125.98
	Total	23,095.33	1,186.28

- The Subsidiaries considered in the Consolidated Financial Statements as at June 30, 2022 are namely Arihant Abode Ltd (60%), Arihant Vatika Realty Pvt. Ltd (60%), Arihant Gruhnirman Pvt. Ltd (60%), and Arihant Aashiyana Pvt. Ltd (60%).
- The Company has only One Business Segment, disclosure under Ind AS 108 on "Operating Segment" as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in Section 133 of the Companies Act, 2013.
- In terms of the Accounting Policy for revenue recognition, estimates of revenues and costs are reviewed periodically by the management and the impact of any change in such estimates are recognized in the period in which such changes are determined.
- The Figures of the last quarter ended March 31, 2022 represents the balancing figures between audited figures in respect of full financial figures and the reviewed published year published to date figures upto the third quarter of the respective financial years ended March 31, 2022.
- Figures for Previous Period have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to conform to current period's classification.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges Website viz. www.bseindia.com & www.nseindia.com. The same is also available on the Company's Website viz. www.astl.net.in

Date: May 23, 2022
Place: Navi Mumbai
CIN: L51900MH1983PLC029643

Ashok Chhajjar
(Chairman & Managing Director)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Our client SHRI JASPAL SINGH KHURANA present sole Owner of Flat No. 35 & 36, Bldg. No. 16, 9th Floor, Navjivan Co-op. Hsg. Society Ltd., Dr. D. Bhadkamkar Marg, Mumbai Central, Mumbai-400 008 have reported that he has misplaced and/or lost of his original chain of documents i.e. (a) Original Agreement executed in 1969 of flat no. 36, Bldg. No. 16, Navjivan Co-op. Hsg. Society between Mathani Neena M. & Kumari Maya M. Mathani & Moolchand H. Mathani (b) Original Allotment letter and Original pass-book of flat No. 36, Bldg. No.16, Navjivan Co-op. Hsg. Society issued to Mathani Neena M. by Navjivan Co-op. Hsg. Society (c) Original Allotment letter and Pass book issued on 1-5-1962 of flat no. 35, Bldg. No. 16 by Navjivan Co-op. Hsg. Society (hereinafter referred to as "Original documents") and for which owner Shri Jaspal Singh Khurana have already lodged police complaint bearing No. 37 dated 22-07-2022 with Nagpada police station.

Notice is hereby issued to ALL persons or parties having any right, title, interest, benefit, claim, or demand of any nature whatsoever in or upon the said original documents in respect of his Flat No. 35 & 36, Bldg. No. 16, 9th Floor, Navjivan Co-op. Hsg. Society Ltd., Dr. D. Bhadkamkar Marg, bearing C. S. No. 255, Tardeo Division & within limits of BMC "D" Ward or any part thereof including by way of Sale, Exchange, Transfer, Trust, Lease, Loan (secured and unsecured), Lien, Gift, Pledge, Easement, Possession, Leave & License, Tenancy, Hypothecation, Charge, Mortgage, Inheritance, Court Order/litigation, lis-pendens, Govt taxes, duties and dues or otherwise are hereby required to submit their claim in writing with a copy of proper documentary evidence in support of claim, if any within Seven (7) days period from the date of publication of this Notice to the undersigned at their below mentioned address, failing which it will be presumed that no person or parties have any claim or demand or right of any nature over original documents and the said claim and demand, if any made thereafter shall be treated as revoked, waived and cancelled forever.

Mumbai, Date : 25-07-2022

Sd/-
(CHETAN V GOLWALA)
V. N. GOLWALA & Co.,
Advocate of Owners
3 / 508, Navjivan Commercial Premises
Co-op. Society,
Dr. D. B. Marg, Mumbai-400 008
Email : cvgolwala@gmail.com

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION

PETITION NO. 3592 OF 2021

Petition for Letters of Administration with Will annexed to the property and credits of Chandabai W/lo Badridas Kasturchand Daga, Hindu, Indian, Inhabitant of Mumbai, Widow, Occupation: Housewife, at the time of her death was residing at Flat No. 12, 6th floor, Rockdale, 16-A, Napeansea Road, L. D. Ruparel Marg, Mumbai - 400 006. ... Deceased

Chandrashekar Shivkumar Daga)
Age: 39 Years, Occupation: Service, Hindu, Indian, Inhabitant)
of Mumbai, residing at Flat No. 12, 6th floor, Rockdale, 16-A,)
Napeansea Road, L. D. Ruparel Marg, Mumbai - 400 006,)
Being one of the legatees of sole residuary legatee)
mentioned in the last Will and Testament of the deceased)
abovenamed.)... Petitioner

- To,
- 1) All Concerned,
 - 2) Mr. Vishveshwardas Kasturchand Daga (Whereabout not known).
 - 3) Mr. Nrusinh Kasturchand Daga (Whereabout not known).
 - 4) Ms. Subhadra (full name not known) (Whereabout not known).
 - 5) Ms. Gayatri (full name not known) (Whereabout not known).
 - 6) Ms. Chanda (full name not known) (Whereabout not known).
 - 7) Ms. Pana (full name not known) (Whereabout not known).
 - 8) Ms. Mathura (full name not known) (Whereabout not known).

If you claim to have any interest in the estate of the abovenamed deceased, you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Letters of Administration with Will annexed.

In case you intend to oppose the grant of Letters of Administration with Will annexed, you should file in the office of the Prothonotary and Senior Master, a Caveat within 14 days from the service of this Citation upon you.

You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees.

WITNESS SHRI DIPANKAR DATTA, CHIEF JUSTICE, at Bombay aforesaid this 21st day of July, 2022.

Sd/-
for Prothonotary and Senior Master

Sd/-
Kiran S. Mohite
Advocates the Petitioner,
Office No. 20, First floor, Nawab Building,
Dr. D. N. Road, Opp. Thomas Cook, Fort, Mumbai - 400 001.

PUBLIC NOTICE

Take Notice that Mrs. Leonila D'souza, Mrs. Lolita Mendonca and Mr. Shawn Mendonca (the "Owners") are intending to sell and my clients are intending to purchase the property described in the Schedule hereto mentioned below free from all encumbrances, claims and demands.

The Owners are intending to sell and transfer the said Property mentioned below with all the rights, title, interest, benefits, shares etc in respect thereof to my clients. The Owners have also informed that the following Original Title Documents are missing -

(i) Original duly stamped and registered Deed of Confirmation bearing registration no. PS/2919/85 dated 30th July 1985 between M/s. Dayal Builders and Kalwa Steel Processors Pvt. Ltd annexed Original Agreement for Sale dated 20th October 1984 between M/s. Dayal Builders and Kalwa Steel Processors Pvt. Ltd.

is lost/misplaced and in spite of a diligent search the same has not been found (both collectively referred to as the "Missing Title Documents").

In view of the above, I hereby give a notice to public at large and call upon all or any person having any right, title, interest, benefit, claim, or demand whatsoever, in the Flat, the Missing Title Documents and the Shares or more particularly described in the Schedule hereunder and/or the possession or use or occupation by way of sale, exchange, transfer, allotment, exchange, gift, assignment, easement, mortgage, lease, loan, trust, lease, sub-lease, tenancy, licence, occupancy rights, encumbrance, lispendens or otherwise, possession, maintenance, Decree or Order of any Court, or under any agreement/contract, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with notarially certified true copies of all documentary proof in support thereof, to the undersigned, at the address herein below mentioned or by Email on Sandhya.sondhiassociates@hotmail.com, within fourteen days from the date of publication hereof, or else such right, title, interest, benefit, claim or demand, if any, shall be treated as waived and abandoned and the sale and transfer of the said Property to our clients shall be completed without notice or reference to any such claim or demand.

All persons in possession of the Missing Title Documents are required to forthwith return the same to the Owner at their below mentioned address, under intimation to us.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
Flat No. 701 on the 7th Floor, admeasuring 630 sq. ft. D.U.A. known as Pushpa Apartments along with 10 shares of Rs.50/- each bearing distinctive No. 91 to 100 (both inclusive) contained in Share Certificate No.14 of Pushpa Co-operative Housing Society limited situated at Pushpa Co-operative Housing Society limited, near Mehboob Studio, Hill Road, Bandra (West), Mumbai 40 050 alongwith right, title and interest accruing by virtue of being a member of the said society share certificate that shall be duly issued by the said Society.

Mumbai, Dated this 25th day of July, 2022

SVS LEGAL
Adv. Sandhya Vasudevan, Sd/-
Flat No.849, Building No.16, Vrindavan,
Khernaragar CHS Ltd, Bandra East,
Mumbai-400051
Office Cell : 9869201990/8452910734
Personal Cell : 9821070734

HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED

Corporate Identity Number:U65993MH2008PLC384221 Regd. Office: Hinduja House, 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra - 400018

Corporate office: 27A, Developed Industrial Estate, Gundry, Chennai, TamilNadu - 600032
Tel : (044) 22427525 Website : hindujaleylandfinance.com Email : compliance@hindujaleylandfinance.com

Statement of Standalone Unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 (Rs.Lakh)

Particulars	Quarter ended		Year ended	
	30-Jun-2022	31-Mar-2022	30-Jun-2021	31-Mar-2022
	Unaudited	Audited (Refer note 4)	Unaudited	Audited
Total Income from operations	64,779	67,038	67,552	266,851
Profit before tax	7,308	5,578	9,142	31,284
Profit after tax	5,483	4,145	6,968	23,215
Other comprehensive income (net of tax)	(15,361)	(21,047)	(3,945)	(20,779)
Total comprehensive income (net of tax)	(9,878)	(16,902)	3,023	2,436
Paid up equity share capital	46,989	46,989	46,989	46,989
Reserves	328,303	338,175	338,175	338,175
Net worth	375,292	385,164	385,599	385,164
Paid up debt capital / Outstanding debt	1,628,439	1,630,724	1,695,772	1,630,724
Debt equity ratio	4.34	4.23	4.40	4.23
Earnings per equity share (face value Rs.10 each)#				
- Basic (in Rs.)	1.17	0.88	1.48	4.94
- Diluted (in Rs.)	1.17	0.88	1.48	4.94
Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
Debt Redemption Reserve	NA	NA	NA	NA
Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA
Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA

earnings per share for the quarters are not annualised

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results and Yearly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com) and on the Company's website (www.hindujaleylandfinance.com).
- The financial results of the Company has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and notified under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act").
- The above standalone financial results have been reviewed by the Audit Committee at their meeting held on July 22, 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on July 22, 2022 and reviewed by joint statutory auditors, pursuant to Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The standalone financial results of the Company has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and notified under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"). The company has applied its significant accounting policies in the preparation of these financial results consistent with those followed in the annual financial statements for the year ended March 31, 2022.
- The figures